



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक १८ (५)]

शुक्रवार, जानेवारी ३१, २०२५/माघ ११, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००]

असाधारण क्रमांक ५४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी, २०२५

अधिसूचना

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६.

क्रमांक व्हीएचडी-२०२४/प्र.क्र.२५/पदुम-४.— महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (१९७७ चा महा. ९) याच्या कलम १६ च्या पोट-कलम (१) आणि पोट-कलम (२) मधील खंड (अ) व (ब) यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र प्राणी संरक्षण नियम, १९७८ या मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नियमांचे पुढील प्रारूप, त्यामुळे बाधित होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी, उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध करित आहे; आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त नियमांचे प्रारूप, दिनांक ३ मार्च, २०२५ रोजी किंवा त्यानंतर, महाराष्ट्र शासनाद्वारे विचारात घेण्यात येईल.

२. उक्त प्रारूपाच्या बाबतीत, उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी, कोणत्याही व्यक्तीकडून, सचिव, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय (विस्तार), हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे प्राप्त झालेले कोणतेही आक्षेप किंवा सूचना, शासनाकडून विचारात घेण्यात येतील.

प्रारूप नियम

- या नियमांस, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) नियम, २०२५ असे म्हणावे.
- महाराष्ट्र प्राणी संरक्षण नियम, १९७८ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “मुख्य नियम” असा केला आहे) याच्या नियम ३ मधील, “वीस रुपये” या मजकुराऐवजी, “दोनशे रुपये” हा मजकुर दाखल करण्यात येईल.
- मुख्य नियमांस जोडलेल्या अनुसूचीमध्ये, प्रमाणपत्राच्या नमुन्यामधील, नोंद ४ मध्ये “वीस रुपये” या मजकुराऐवजी “दोनशे रुपये” हा मजकुर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने,

डॉ. रामास्वामी एन.,
शासनाचे सचिव.

ANIMAL HUSBANDRY AND DAIRY DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 31st January, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANIMAL PRESERVATION ACT, 1976.

No. VHD-2024/C.R.25/ADF.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (a) and (b) of sub-section (2) of section 16 of the Maharashtra Animal Preservation Act, 1976 (Mah. IX of 1977), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules, further to amend the Maharashtra Animal Preservation Rules, 1978, is hereby published as required by sub-section (1) of section 16 of the said Act for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after 03rd March, 2025.

Any objection or suggestion, which may be received by the Secretary, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032 from any person with respect to the said draft on or before the aforesaid date, will be considered by the Government.

DRAFT RULES

1. These rules may called the Maharashtra Animal Preservation (Amendment) Rules, 2025.
2. In rule 3 of the Maharashtra Animal Preservation Rules, 1978 (hereinafter referred to as “the Principal Rules”), for the words “rupees twenty” the words “rupees two hundred” shall be substituted.
3. In the Schedule appended to the principal Rules, in the Form of Certificate, in entry 4, for the words “rupees twenty” the words “rupees two hundred shall be substituted.”

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. RAMASWAMI N.,
Secretary to Government.